



# Manorama Industries Limited

KHASRA No. 2449-2618  
Nr. I IDC, Birkoni  
Mahasamund (C.G.)  
Pin : 493445

October 24, 2024

To,  
The Manager,  
Listing Department  
BSE Limited ("BSE")  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400 001

To,  
The Manager,  
Listing Department  
National Stock Exchange of India Limited ("NSE")  
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,  
Bandra Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai - 400051

Scrip Code: 541974  
ISIN: INE00VM01036

Symbol: MANORAMA  
ISIN: INE00VM01036

**Sub: Publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 - Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47(3) read with Schedule III of the of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 in the following newspapers:

1. Business Standard - English
2. Loksatta - Marathi

The above newspaper publication is also uploaded and available on our company's website at <https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#others>

Please acknowledge and take the above on records.

Thanking You,

For Manorama Industries Limited



Deepak Sharma  
Company Secretary and Compliance Officer  
Membership No.: A48707

Encl: As above

#### Corporate Office :

F-6, Anupam Nagar,  
Raipur - 492007, Chhattisgarh, INDIA  
E-mail : [info@manoramagroup.co.in](mailto:info@manoramagroup.co.in)  
Tel.: +91-771-2283071, 2282579, 2282457  
Telefax: +91-771-4056958  
CIN: L15142MH2005PLC243687  
GSTIN: 22AAECM3726C1Z1

#### Certifications :

FSSC 22000, ISO 14001, RSPO, Halal, Kosher,  
Fairtrade, Organic, FSSAI  
A Government of India Recognized Star Export House.

#### Registered Office :

Office No. 701, 7th Floor, Bonanza Building,  
Sahar Plaza Complex,  
Andheri Kurla Road, Andheri East,  
Mumbai, Maharashtra - 400059  
Tel. 022 22622299, 49743611, 022 67088148  
[www.manoramagroup.co.in](http://www.manoramagroup.co.in)  
GSTIN - 27AAECM3726C1ZR



LLOYDS METALS AND ENERGY LIMITED													
Regd. Office : Plot No A1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, Maharashtra - 442505 Tel. 07172 285103/398													
Corporate Office : A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013   Tel.No. 022-6291 8111.													
CIN: L40300MH1977PLC019594   Website: www.lloyds.in   Email ID: investor@lloyds.in													
EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER, 2024													
(₹. In Cr except per share data)													
Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated						
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		
		30th September, 2024	30th June, 2024	30th September, 2023	30th September, 2024	30th September, 2023	31st March, 2024	30th September, 2024	30th June, 2024	30th September, 2023	30th September, 2024	30th September, 2023	31st March, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,469.80	2,423.06	1,111.23	3,892.86	3,088.61	6,574.57	1,469.80	2,423.06	1,111.23	3,892.86	3,088.61	6,574.59
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	423.64	703.95	295.05	1,127.59	834.70	1,726.71	423.52	703.87	295.05	1,127.39	834.70	1,726.53
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	423.64	703.95	295.05	1,127.59	834.70	1,726.71	423.52	703.87	295.05	1,127.39	834.70	1,726.53
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	301.44	277.06	231.26	858.92	634.51	1,243.15	301.32	557.40	231.26	858.72	634.51	1,242.93
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	302.13	558.17	231.44	860.30	634.87	1,245.90	302.01	558.09	231.44	860.10	634.87	1,245.68
6	Equity Share Capital (Face Value Re 1/- per share)	52.28	50.53	50.48	52.28	50.48	50.53	52.28	50.53	50.48	52.28	50.48	50.53
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet (in Rs.)	5,733.59	3,330.31	2,130.50	5,733.59	2,130.50	2,760.41	5,733.32	2,760.34	2,130.50	5,733.32	2,130.50	2,760.34
8	Basic Earnings Per Share (not annualised for the quarter) (in Rs.)	5.88	11.06	4.58	16.78	12.57	24.62	5.88	11.06	4.58	16.78	12.57	24.62
9	Diluted Earnings Per Share (not annualised for the quarter) (in Rs.)	5.44	10.96	4.55	15.52	12.47	24.43	5.44	10.96	4.55	15.52	12.47	24.43
Note:													
1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/2016. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange's at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.lloyds.in.													
2. The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 23rd October, 2024													
3. Previous period figures have been re-grouped / re-classified where ever necessary													
Date: 23rd October 2024													
Place: Mumbai													
For Lloyds Metals and Energy Limited Sd/- Rajesh Ghata Managing Director, DIN: 00028379													

MANORAMA INDUSTRIES LIMITED													
CIN: L15142MH2005PLC243687													
Registered office:Office No. 701, 7th Floor, Bonanza Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J. B. Nagar Andheri East Mumbai - 400 059													
Email:cs@manoramagroup.co.in/Website:www.manoramagroup.co.in Tel No.: 022-67088148													
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024													
(Amounts in Lakhs)													
S. No	Particulars	Standalone			Consolidated								
		Quarter ended	Year to date	Year ended	Quarter ended	Year to date	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year to date	Year ended	Quarter ended	Quarter ended
		30.09.2024	01.04.2024 to 30.09.2024	31.03.2024	30.09.2023	30.09.2024	01.04.2024 to 30.09.2024	31.03.2024	30.09.2024	01.04.2024 to 30.09.2024	31.03.2024	30.09.2023	30.09.2023
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Revenue from Operations	19,890.09	33,640.08	47,023.33	11,982.60	19,890.64	33,640.63	-	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,530.12	5,352.99	5,317.15	1,221.51	3,433.12	5,255.99	-	-	-	-	-	-
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,530.12	5,352.99	5,317.15	1,221.51	3,433.12	5,255.99	-	-	-	-	-	-
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,671.29	4,025.27	4,010.87	860.86	2,574.29	3,928.28	-	-	-	-	-	-
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-0.61	-1.22	-2.30	1.23	-0.61	-1.21	-	-	-	-	-	-
6	Equity Share Capital	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	-	-	-	-	-	-
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	32,508.81	-	-	-	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)- Basic : Diluted :	4.48 4.46	6.75 6.73	6.73 6.72	1.44 1.44	4.32 4.30	6.59 6.57	- -	- -	- -	- -	- -	- -
Notes:													
The above is an extract of the detailed format of unaudited standalone & consolidated financial results for the quarter and half year ended on September 30, 2024, filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.													
The full format of the unaudited standalone & consolidated financial results for the quarter and half year ended on September 30, 2024 is available on the website of National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com and BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of the company i.e. www.manoramagroup.co.in													
Date : 23.10.2024													
Place: Raipur													
For Manorama Industries Limited Sd/- Gautam Kumar Pal Managing Director DIN: 07645632													

Sealed tender in W.B. Form No. 2911(ii) are invited by the Executive Engineer, Bankura Division, P.W.D. from Bonafied outsider having 40% credential in a single work of similar nature of P.W.D for Short N.I.T. No. 07 of 2024-2025 for 04 (Four) nos. works in connection with the Emergent Construction Of Temporary Kitchen / Dining Shed, Watch Tower/ Sentry Post Along With Allied Work For Accommodation Of CAPF Deployed During The General Bye- Election 2024 of Taldangra -251 AC circulated vide this office memo no. 2270 dated, 23.10.2024. detailed may be seen at <http://www.pwdwb.gov.in> and from the notice board of the office of undersigned. Last date of Application, Permission and Receipt of tender documents are 26.10.2024, 26.10.2024 and 26.10.2024 respectively. For more information, the interested agencies may contact the office of the undersigned on any working day at working hours.

Sd/-  
Executive Engineer,  
Bankura Division P.W.D.

**SEMACE CONSTRUCTION TECHNOLOGIES INDIA LLP**  
(LLPIN - AAB-2866)  
REGISTERED OFFICE ADDRESS: Pollachi Road Malumachampatti P O, Coimbatore, Tamil Nadu, India, 641050.

**PUBLIC NOTICE**  
**FORM NO. URC -2**  
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013 (Act')  
[Pursuant to Section 374(b) of the Act and Rule 4(1) of the Companies (Authorized to Register) Rules, 2014]

- Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Act, an application is proposed to be made after twenty one days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6.7.8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code -122050 that Semac Construction Technologies India LLP (LLPIN - AAB-2866), a LLP may be registered under Part - I of Chapter XXI of the Act, as a company limited by shares.
- The principal objects of the company are as follows:
  - To carry on the business of acting as contractors, sub-contractors and to undertake, promote, design, construct, reconstruct, alter, decorate, furnish and improve Buildings, Offices, Roads, Factories, Warehouses, Shops, Schools, Colleges, Mills, Air Ports, Housing Projects and Commercial Projects.
  - To carry on the business of rendering technical advice, consultancy in construction management, project management, operation of roads, highways, ports, industrial and software parks, sewages and drainage system, generation of power, providing basic cellular and telephone services.
  - To carry on the business of Consulting Engineers, Technical Advisers, Specialists and consultants in the fields of Construction Management, preparation of Construction and Contracting documents, in all its branches, descriptions and kinds in India or any part of the world.
  - To invest and deal with the moneys for the company not immediately required in such manner as may from time to time be determined.
  - To acquire and hold shares, stocks, mutual funds, derivatives, commodities, debentures, bonds, gold, gold bonds, obligations and securities issued by any company carrying on business in India or elsewhere or government and any such shares, debentures, bonds, obligations or securities acquired by subscription, tender purchase, exchange or otherwise and to sell or otherwise dispose of any such shares, debentures, bonds, obligations or securities.
- A copy of the draft Memorandum of Association and Articles of Association of the proposed company may be inspected at the office at Pollachi Road Malumachampatti P O, Coimbatore, Tamil Nadu, India, 641050.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6.7.8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code -122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to Semac Construction Technologies India LLP at its registered office.

Name of the Applicant:  
**On behalf of SEMACE CONSTRUCTION TECHNOLOGIES INDIA LLP**  
Designated Partner  
**Mr. Abhishek Dalmia**  
DIN: 00011958

NOTICE

**DSP** MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date\*: October 28, 2024

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)*	Face Value (₹ per Unit)	Latest available Net Asset Value ('NAV') as on October 22, 2024 (₹ per unit)
DSP Equity & Bond Fund	Regular	IDCW	0.200	10.00	30.684
DSP Equity & Bond Fund	Direct	IDCW	0.200	10.00	72.458

# The per unit rate is same for individual and other category of investors. \*If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: **DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED** CIN: U65990MH2021PTC362316, Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund'), Mafatal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021, Tel. No.: 91-22-66578000, Fax No.: 91-22 66578181, Toll Free No: 1800 200 4499 Website: [www.dspim.com](http://www.dspim.com)

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai  
Date: October 23, 2024

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**Sify Infinit Spaces Limited**  
CIN : U74999TN2017PLC119607  
Phone: +91 44 22540770, Fax: +91 44 22540771  
Email : [sify.secretarial@sifycorp.com](mailto:sify.secretarial@sifycorp.com), Web site: [www.sifytechnologies.com](http://www.sifytechnologies.com)  
Registered Office : 2<sup>nd</sup> Floor, TIDEL Park, 4 Rajiv Gandhi Salai, Taramani, Chennai - 600113

**Extract of unaudited financial results for the quarter ended September 30, 2024**  
(All amounts are in Indian Rupees lakhs except share data and as stated)

S.No.	Particulars	Quarter ended		Year ended
		September 30, 2024	September 30, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	34,079	28,132	114,171
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,241	1,964	7,789
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,241	1,964	7,789
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,525	1,308	5,696
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,523	1,318	5,684
6	Paid up Equity Share Capital	50,586	50,586	50,586
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	31,947	24,305	27,284
8	Securities Premium Account	N/A	N/A	N/A
9	Net worth	82,533	74,891	77,870
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt (Times)	0.70	0.69	0.67
11	Outstanding Redeemable Preference Shares	5,000	5,000	5,000
12	Debt Equity Ratio (Times)	1.13	1.22	0.99
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	1.99	1.57	1.13
	2. Diluted	1.99	1.57	1.13
14	Capital Redemption Reserve	N/A	N/A	N/A
15	Debtenture Redemption Reserve	N/A	N/A	N/A
16	Debt Service Coverage Ratio (Times)	0.50	0.96	1.12
17	Interest Service Coverage Ratio (Times)	3.22	3.25	2.92

- The above is an extract of the detailed format of quarterly financial result filed with BSE Limited under the Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly and half year financial results are available on the websites of the stock exchange i.e., [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the company's website: [www.sifytechnologies.com](http://www.sifytechnologies.com)
- The applicable information required to be furnished under regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) regulations 2015 has been submitted to the stock exchange i.e. BSE Limited and the same can be accessed at website of stock exchange i.e., [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the company's website: [www.sifytechnologies.com](http://www.sifytechnologies.com)
- There is no impact on net profit / (loss), total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies.
- Securities premium account, and capital redemption reserve are not applicable for the company.
- Net worth represents paid up equity share capital plus other equity.
- Mr. Ganesh Sankararaman appointed as a Chief Financial Officer of the Company effective October 22, 2024, due to relinquishment of Mr.V Ramanujan, current CFO from the position.
- Debt equity ratio represents (Borrowings/Shareholders fund). Shareholders fund is Equity shares plus other equity and borrowings is total of current and non current portion of term loans and lease liabilities.
- Debt Service Coverage ratio represents earnings available for debt services (Net profit after taxes + Non cash operating expenses like depreciation and other amortizations + interest+ other adjustments like loss on sale of fixed assets etc. / Debt service (Interest, option premium & lease payments + Principal repayments).
- Interest service coverage ratio: Interest service coverage ratio represents earnings available for interest servicing. (Net profit after taxes + Non-cash operating expenses like depreciation and amortizations + Finance costs + other adjustments like loss on sale affixed assets) / Interest service (Interest payment+ option premium payment).

For and on behalf of the Board of Directors

Sify Infinit Spaces Limited

C R Rao

Whole-time Director

DIN: 02624863

Chennai

October 22, 2024

**TVS MOTOR COMPANY LIMITED** **TVS**

Regd Office: "Chaitanya", No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai 600 006.  
Website: [www.tvsmotor.com](http://www.tvsmotor.com) Telephone No. (044) 28332115 Email: [contactus@tvsmotor.com](mailto:contactus@tvsmotor.com)  
CIN: L35921TN1992PLC022845

**STATEMENT**



